

May 10, 2024

To,

BSE Limited : Code No. 500031

Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001

National Stock Exchange of India Limited : BAJAJELEC - Series: EQ

Listing Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation of Notice given to the shareholders whose shares are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF") Suspense Account

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act"), [read with Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016] ("Rules") and Regulation 30 [read with clause 12 of Schedule III Part A Para A] and Regulation 47(1)(d) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), in connection with the transfer of shares to IEPF, the Company has published a notice in the newspaper intimating the equity shareholders who have not claimed dividend for a period of seven (7) consecutive years and whose shares are liable to be transferred to the IEPF Suspense Account.

The e-copy of the notice published in 'Free Press Journal' (English language newspaper) and 'Navshakti' (local language Marathi newspaper) today, i.e., on May 10, 2024, is enclosed herewith for your reference.

We request you to take the above on record and that the same be treated as compliance under the applicable provisions of the Act read with Rules and Listing Regulations.

Thanking you,

Yours Faithfully, For Bajaj Electricals Limited

Prashant Dalvi Chief Compliance Officer & Company Secretary

Encl.: As above.



18

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificates for the undermentioned Equity Shares of HDFC Corporation have been lost/misplaced and the holder(s) Purchaser(s) of the said Equity shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Share Holder	Number of Shares	Dist Nos. From-To	Certificate Number
N0041038	Nita Shridhar Mahadkar	1000	15026486-15027485	11105

Date 10/05/2024 Name of Share Holder Nita S Mahadkar



KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Corporate identity No. L65110MH1985PLC038137 Registered office : 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH. Regional Office : Adamas Plaza 4º Flr. 16616, CST Road, Kolivery Vill. Kunchi Kurve Ngr., Nr. Holel Hare Krishna Santacurz (E), Mumbai-400 098, MH

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE Please treat this as a fresh notice which is hereby given to the **public in general** and in particular to the Borrower / Co-Borrower / Guarantor tha he below described immovable property mortgaged to the **Authorised Officer** of **Kotak Mahindra Bank Ltd.**,, the **Physical Possession** of which has been taken by the Authorised Officer of Kotak Mahindra Bank Ltd., will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s. C1 India Pvt. Ltd. i. e. www.c1india.com by the undersigned for sale of the immovable property of which particulars are given below:

Loan Account Nos.	HF3726	57977, CRN - 30482345			
Name of the Borrower(s) /		Pallavi Dalmia (Borrower), 2. Mr. Vipul Dalmia (Co-Borrower / Guarantor),			
Guarantor(s) / Mortgagor(s):	3. Mrs. Vinita Dalmia (Co-Borrower / Guarantor)				
Demand Notice Date & Amount	14.02.20	14.02.2022 & ₹ 66,15,922.57 (Rs. Sixty Six Lakhs Fifteen Thousand Nine Hundr			
[13 (2) Notice Date & Amount] :	unt]: Twenty Two & Paisa Fifty Seven Only) as on 11.02.2022				
Description of Property		Reserve Price (In ₹)	Earnest Money Deposit (In ₹)		
Property No. 1 :- All that piece and parcel of Prope			₹ 27,34,800/-		
Flat No. 2101, Sai Sapphire, Adi Sankaracha	ırya Marg,	(Rs. Two Crore Seventy Three Lakhs	(Rs. Twenty Seven Lakhs Thirty Four		
Village Chandivali, Powai, Mumbai-400 076.		Forty Eight Thousand Only)	Thousand Eight Hundred Only)		
Date of Inspection of Immovable Propertie	es	Date / Time of Auction			
28.05.2024 from 11.00 a. m. to 12.00 Noon		14.06.2024 from 02.00 p. m. to 03.00 p. m.			
Bid Incremental Amount		Last Date for Submission of Offers / EMD			
₹ 1,00,000/- (Rs. One Lakh Only)	₹ 1,00,000/- (Rs. One Lakh Only)		13.06.2024 till 05.00 p. m.		
MPORTANT TERMS & CONDITIONS OF SALE:					

- 1) The Auction is conducted as per the further **Terms and Conditions** of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may g through the website of our E-Auction Service Provider, M/s. C1 India Pvt. Ltd. i.e. https://www.bankeauctions.com_ for bid doc the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online;
- 2) All the intending purchasers / bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://www.bankeauctions.co and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid; b) For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the
- M/s. C1 India Pvt. Ltd. Department of our e-Auction Service Partner Mr. Vinod Chauhan, through Tel. No.: +91 7291971124, 25, 26 Mobile No.: 9813887931 & E-mail ID: delhi@c1india.com & support@bankeauctions.com; (1) To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However, the intending bidder may inspect the property and its documents as mentioned above or any other date & time with prior appointment and they should make their ow independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims / right / dues / affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of KMBL. The property is bein sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to KMBL. The Authorised officer / Secured Creditor shall no
- be responsible in any way for any third party claims / rights / dues; i) For participating in the e-Auction, intending purchasers / bidders will have to submit / upload in the Web Porta (https://www.bankeauctions.com) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Kotak Mahindra Bank Limited' payable at Mumbai along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company & Address Proof as specified above. The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given **STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 6 (2), 8 (6) & 9**(1) **OF THE SARFAESI ACT** to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses ithin Thirty days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In cast there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspape will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower / guarantors

nortgagers pay the amount due to Bank, in full before the date of sale, auction is liable to be stopped. or detailed terms and conditions of the sale, kindly visit our official website https://www.kotak.com/en/bank-auctions.html or contact th Collection Officer Mr. Ismail Deshmukh@9324906979 Email ID: Ismail. Deshmukh@kotak.comor Mr. Kanhyasham Gupta@8369156909 Email ID : kanhyasham.Gupta@kotak.com and / or Mr. Ashok Motwani @ 9873737351, Email ID : ashok.motwani@kotak.com at abov entioned Regional / Registered Office of Bank.

Special Instruction :- E-Auction shall be conducted by our Service Provider, M/s, C1 India Pvt. Ltd. on behalf of Kotak Mahindre Bank Limited (KMBL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home / offices / place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither KMBL nor M/s. C1 India Pvt. Ltd. shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are equested to make all the necessary arrangements / alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able o participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote / improve his / her Bid o avoid any such complex situations.

Place : Mumbai. For Kotak Mahindra Bank Limited Date : 08.05.2024

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3

Ministry Of Finance, Government Of India, Sector 30A, Next To Raghuleela Mall, Near Vashi Railway Station, Vashi Navi Mumbai - 400703.

RECOVERY PROCEEDING NO. 06 OF 2013

UNION BANK OF INDIA

ARUN KASHIRAM JADHAV ...Certificate Debto **NOTICE FO SETTLING THE SALE PROCLAMATION**

(CD-1) Mr. Arun Kashiram Jadhav, At 55, Netravati CHS., Ltd., Sagar Nagar Park Site, Vikhroli (W), Mumbai - 400 079. (CD-2) Mr. Vinod Rambbachansingh, At 240, Opp. Saiba Mandir, Jai Hind

Nagar, Sonapur, Mankhurd, Mumbai - 400 706. Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A No. 208 of 2010 to pay to the Applicant Bank(s) / Financial Institution (s) a sum of Rs. 11,81,479.00 (In words Rs. Eleven Lakhs Eighty One Thousand Fou Hundred Seventy Nine Only) with cost and interest, and

Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale Therefore, you are hereby informed that the 19.06.2024 has been fixed fo

drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof Schedule of Immovable Property

Flat No. 101, A Wing, Shree Swami Samarth, Plot No. 11, Ges, Sector 8 A, Dive Navi Mumbai. Given under my hand ans seal of the Tribunal on 08.05.2024



Deepa Subramania Debts Recovery Tribunal - 3

PUBLIC NOTICE

property.)

mentioned property, herLegal Heirs, Assigns, Executor or Administrator etc. having objection to the sale of the said property, notify his/her claim in writing along with documentary evidence to the undersigned, on the address, contact no. & emai mentioned below, within 7 days of the publication of this Public Notice. No claim shall be entertained thereafter. Dated: 10th May 2024

Advocate High Court
Address :- 4/B/408, Malwani, Omkar CHS Ltd., New MHADA Colony Jankalyan Nagar, Malwani

email: anilprata@gmail.com

my client, MR. PRASHANT NARAYAN PARAB & MRS. ARATI PRASHANT PARAB, intends to purchase residential property situated at Flat No. 104, 1st Floor of "A" Wing, Panchsheel-3 CHSL, Raheja Township, Near Saibaba Mandir, Malad (East), Mumbai-400097 from MS. NOOSHIN IRANI (Seller, Owner and Share Holder of the said

Any person concern to above

Anil G. Pratap Mumbai

Malad (West), Mumbai-400095 Mob: 99200 78123,

OSBIState Bank of India

SAMB :: Branch - Stressed Assets Management Branch-II ,Raheja Chambers, Ground Floor, Wing -B,

Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021 Tel No: 022-41611446, E-mail id: team10.15859@sbi.co.in Appendix - IV-A [See Provisio to rule 8(6)] | SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction Sale Notice For Sale Of Immovable Assets Under The Securitisation & Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 Read With Proviso To Rule 8(6) Of The Security Interest (enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is basis" on 29.05.2024, for recovery of Rs.14,89,92,468.94 as on 30.09.2022 + interest there on + expenses & costs w.e.1 01.10.2022 due to the secured creditor from M/s. 21 Auto India Pvt Ltd. Mr. Aiit Govind Kharkar (Director Guarantor). Mr. Abhishek Ajit Kharkar (Director & Guarantor) and Mrs. Sugandha Ajit Kharkar (Guarantor)

The reserve price for the property will be Rs.27,00,000/- and the earnest money deposit will be Rs.2,70,000/- the latter amount to be deposited on or before 29.05.2024 up to 11:00 A.M through MSTC.

The Bidders should get themselves registered on https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp by providing requisite KYC documents and registration fee as per the practice followed by M/s MSTC Ltd well before the auction date. Date & Time of public E-Auction: -29.05.2024 from 11:00 AM to 04:00 PM with unlimited extensions clause of 10 minutes each

Property ID No	Detail of Property	Reserve Price (Rs.)	Earnest Money Deposit(Rs.)	Bid increase Amount (Rs.)	Date & time of inspection
SBIN2000 26842537	Flat No A 1 admeasuring 680 Sq Ft. Built Up, OM CHS LTD, Ground Floor, 339, Kasar Ali, Bhiwandi, Thane, Maharashtra, Pin 421302. Ownership - Mr. Ajit Govind	27,00,000/-	Rs. 2,70,000/-	Rs 50,000/-	21.05.2024 from 11.00 a.m.
	Kharkar (Director/Personal Guarantor to M/s 21 Auto India Pvt Ltd)				to 4.00 p.m.

Details of the encumbrances know to the secured creditor - Approximately Rs.1,00,000/- of Society dues. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor' Website www.sbi.co.in,https://bank.sbi, https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaesi-and-others and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp https://ibapi.in , or contact to AGM/CLO Moh. No. 7259804950 & CO Mob. No. 9860676272/9886262985

IGIII/OEO IIIOB. NO. 72	
Bank website www.sbi.co.in	

Date: 09.05.2024

Place: Mumbai

LAN: LXPEN00316-





Flat No -102, 1st Floor

Property Id No:-SBIN2000 26842537



Reserve Price:

Authorized Office State Bank of India

Date:

Phoenix ARC Private Limited

Regd. Office:3rd Floor, Wallace Tower 139-140/B/1, Crossing of Sahar Road and Western Express Highway Vile Parle (East) Mumbai-400 057 Tel: 022-6849 2450, CIN: U67190MH2007PTC168303 Fax: 022-6741 2313 Email: info@phoenixarc.co.in, Website: www.phoenixarc.co.in. Assigned by

MOTILAL OSWAL

AMITKUMAR TIWAR

Motilal Oswal Home Finance Limited Corporate Office :Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

HOME LOANS **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE**

E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the borrowers/guarantors/mortgagors in particular, that the under mentioned property mortgaged to Phoenix ARC Private Limited pursuant to assignment of debt by Motifal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited -Assignor) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement)

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction
LAN: LXTIT00315 -160019532 Branch: TITWALA Borrower: NANDU VIRUMAL PIRWANI Co-Borrower: DIKSHA NANDU PIRWANI	15-06-2017 For Rs: 2724300/- (Rupees Twenty Seven Lac Twenty Four Thousand Three Hundred Only)	Room No 202 2nd Floor,S.No-49,H.No-1, C Wing Shri Ganesh Chs, Thane Karjat Badlapur Highway, Vangni, Done, Ambernath 421503 Thane Maharashtra India	Reserve Price: Rs.1250000/-(Twelve Lakh Fifty Thousand Only) EMD: Rs. 125000/-(One Lakh Twenty Five Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
AN: LXAMB00416 170041970 Branch: AMBERNATH Borrower: PRAVIN AXMAN DHAKANE Co-Borrower: AXMAN NANA DHAKANE	22-11-2018 For Rs: 1899260/- (Rupees Eighteen Lac Ninety Nine Thousand Two Hundred Sixty Only)	Flat No/ 208, 2nd Floor, "Mahadev Apartment", Survey/No/15 Hissa No/3/2c, Near Adivali Dhokli Talav, Village Adivali Dhokali, Taluka- Ambernath District Thane Maharashtra	Reserve Price: Rs.1200000/-(Twelve Lakh Only) EMD: Rs. 120000/-(One Lakh Twenty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPAN00316- 170039262 Branch: PANVEL Borrower: VINOD CHANDRAKANT NATE Co-Borrower: VEENA VINOD NATE	26-08-2019 For Rs: 1972879/- (Rupees Nineteen Lac Seventy Two Thousand Eight Hundred Seventy Nine Only)	Flat No303,3rd Floor, C Wing, Saikrupa Complex, Near Priti Petrol Pump, Building No2,S.No4,H.No-1(P), Purna ,Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302	Reserve Price: Rs.1100000/-(Eleven Lakh Only) EMD: Rs. 110000/-(One Lakh Ten Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPAL00316- 170022519 Branch: PALGHAR Borrower: KANARAM BHARMALRAM BISHNOI Co-Borrower: PALU DEVI KANARAM BISHNOI	15-12-2020 For Rs: 1692824/- (Rupees Sixteen Lac Ninety Two Thousand Eight Hundred Twenty Four Only)	Flat No - 104, 1st Floor, S. No 70, H. No 8/1, A Wing, Ekveera Darshan, Govind Nagar, Near Narayan Nagar, Village Virar(E), Palghar, Maharashtra - 401305	Reserve Price: Rs.900000/-(Nine Lakh Only) EMD: Rs. 90000/- (Ninety Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXKAL00315 -160009549 Branch: KALYAN Borrower: UDAY VITTAL KOTIAN Co-Borrower: SULOCHANA UDAY KOTIAN	07-10-2022 For Rs: 1283582/- (Rupees Twelve Lac Eighty Three Thousand Five Hundred Eighty Two Only)	Flat No. 305, 3rd Floor, Siddhivinayayak Apartment, Village Nandivali, Dombivali, Kalyan, Thane, Near Siddhivinayak Temple, Kalyan, Thane Maharashtra 421201	Reserve Price: Rs.800000/-(Eight Lakh Only) EMD: Rs. 80000/- (Eighty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPAN00316 -170044235 Branch: PANVEL Borrower: BILAL AHMED ALI HUSSAIN SHAIKH Co-Borrower: JAREENA BILAAL SHAIKH	22-11-2018 For Rs: 1156935/- (Rupees Eleven Lac Fifty Six Thousand Nine Hundred Thirty Five Only)	Flat No 01 Ground Floor Amber Residency House No 137 A & 137 B Village Owe Owe Peth Tal- Panvel Dist -Raigad 410206 Navi-Mumbai Maharashtra	Reserve Price: Rs.750000/-(Seven Lakh Fifty Thousand Only) EMD: Rs. 75000/- (Seventy Five Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXVIR00315 -160011628 Branch: VIRAR Borrower: SACHIN BUDDHADAS GAIKWAD Co-Borrower: RASIKA SACHIN GAIKWAD	15-06-2017 For Rs: 1647861/- (Rupees Sixteen Lac Forty Seven Thousand Eight Hundred Sixty One Only)	Flat No. 305, 3rd Flr, B-Wing Vinayak Darshan Appt. Plot No. 10, Achole Santoshi Mata Mandir Palghar Thane Maharashtra 401209	Reserve Price: Rs.700000/-(Seven Lakh Only) EMD: Rs. 70000/- (Seventy Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPAL00315 -160005210 Branch: PALGHAR Borrower: SANTOSH CHANDRAMA PRASAD MALI Co-Borrower: RITU SANTOSH MALI	25-01-2018 For Rs: 1658433/- (Rupees Sixteen Lac Fifty Eight Thousand Four Hundred Thirty Three Only)	Flat No. 105, 1st Floor, B-Wing,B.K. Nagri, Dem Phata, Survay No 29 Devgaon, Kalyan Murbad Rd.,421401 Murbad Thane Maharashtra India	Reserve Price: Rs.700000/-(Seven Lakh Only) EMD: Rs. 70000/- (Seventy Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXVIR00315 -160014597 Branch: VIRAR Borrower: AMITKUMAR RAMAKANT TIWARI CO-Borrower: SONY AMITKUMARI TIWARI	15-06-2017 For Rs: 857344/- (Rupees Eight Lac Fifty Seven Thousand Three Hundred Forty Four Only)	Flat No 103,1st Floor, B Wing Krishna Appartmnet Pisavali Village Nr Kaka Cha Dhaba Kalyan Thane Maharashtra 421306	Reserve Price: Rs.700000/-(Seven Lakh Only) EMD: Rs. 70000/- (Seventy Thousand Only) Last date of EMD	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute

170047288 Branch: PEN Borrower: RAMZAN MAJID MUKRI Co-Borrower: FIRDOS RAMZAN MUKRI	For Rs: 1034256/- (Rupees Ten Lac Thirty Four Thousand Two Hundred Fifty Six Only)	Evergreen Apartnment, Near Ganpati Temple, Vangani- (East), Thane, Maharashtra - 421306	Rs.650000/-(Six Lakh Fifty Thousand Only) EMD: Rs. 65000/-(Sixty Five Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXAMB00116 -170047194 Branch: AMBERNATH Borrower: SACHIN PANDURANG TUPE Co-Borrower: MEENAKSHI SHUKRACHARYA RANDIVE	08-02-2018 For Rs: 1342904/- (Rupees Thirteen Lac Forty Two Thousand Nine Hundred Four Only)	Flat No 101,1st Flr, A Wing Bldg No-B, S/No-26 H/No- 7/5 Shree Malang Plaza Village-Bhal, Kalyan Ta-Ambarnath Dist- Thane 421306 Thane Maharashtra	Reserve Price: Rs.600000/-(Six Lakh Only) EMD: Rs. 60000/-(Sixty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXVIR00317- 180052842 Branch: VIRAR Borrower: BECHHU CHETU VISHWAKARMA Co-Borrower: SONAVATIDEVI BECCHU VISHWAKARMA Guarantor: M ALAMGIR YUSUF.	20-04-2021 For Rs: 1331258/- (Rupees Thirteen Lac Thirty One Thousand Two Hundred Fifty Eight Only)	Flat No 102, B - Wing, Building No - 06, Om Sairam Apartment, Dahanu Asangaon Road, Vangaon (W), Taluka - Dahunu, Palghar, Maharashtra - 401103	Reserve Price: Rs.600000/-(Six Lakh Only) EMD: Rs. 60000/-(Sixty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXVIR00115- 160011190 Branch: VIRAR Borrower: DURGESH BASANTLALA PANDEY Co-Borrower: ARTI DURGESH PANDEY	28-05-2018 For Rs: 1921819/- (Rupees Nineteen Lac Twenty One Thousand Eight Hundred Nineteen Only)	Flat No. 407, 4th Flr. Sai Manthan Apt. Achole Road, S.No. 5, Hissa No. 3/1 Regal Heights 400067 Mumbai (Suburban) Mumbai City Maharashtra	Reserve Price: Rs.60000/-(Six Lakh Only) EMD: Rs. 60000/-(Sixty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPEN00216 -170044809 Branch: PEN Borrower: BHARAT LAXMAN OMBALE Co-Borrower: NILESH BHARAT OMBALE	04-05-2019 For Rs: 1089395/- (Rupees Ten Lac Eighty Nine Thousand Three Hundred Ninety Five Only)	Flat No 201 2nd Floor S No-26/1 Plot N-10 Sandnya Heights Mouje Usarli Budruk 410206 Navi-Mumbai Maharashtra	Reserve Price: Rs.500000/-(Five Lakh Only) EMD: Rs. 50000/-(Fifty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXVAS00316- 170037695 Branch: VASAI Borrower: DHANANJAY DILIP JADHAV Co-Borrower: SANGEETA DHANANJAY JADHAV	28-05-2018 For Rs: 1039276/- (Rupees Ten Lac Thirty Nine Thousand Two Hundred Seventy Six Only)	Flat No 307 3rd Floor Ashtavinayak Apartment,Gat No 11, H No 12,Plot No 12,Nr Vangani Gaon Naka Bus Stop, Vangani ,Thane 421503 Thane Thane Maharashtra	Reserve Price: Rs.500000/-(Five Lakh Only) EMD: Rs. 50000/-(Fifty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXKAL00316- 170025676 Branch: KALYAN Borrower: SADIQUE ABDUL LATEEF MALIK Co-Borrower: KHAIRUNISA ABDUL LATEEF SHAIKH Guarantor: RAJESH VILAS RAUT	22-11-2021 For Rs: 1241351.601/- (Rupees Twelve Lac Forty One Thousand Three Hundred Fifty One and Sixty Paise)	Flat No 304, 3rd Floor, Sai Darshan Apartment, Dhone Vill, Vangani West, Taluka - Ambernath, District - Thane, Survey No 2, House No 5c, Near Sai Baba Mandir, Thane, Maharashtra - 421503	Reserve Price: Rs.450000/-(Four Lakh Fifty Thousand Only) EMD: Rs. 45000/- (Forty Five Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXPAN00215 -160015903 Branch: PANVEL Borrower: SYAMANAND CHOTTELAL SAHANI Co-Borrower: RAJKUMARI SYAMANAND SAHANI	17-02-2020 For Rs: 663444/- (Rupees Six Lac Sixty Three Thousand Four Hundred Forty Four Only)	Flat No 302, 3rd Floor, Building No - 28, B Wing, Suhag Building, Sector No 2, Thane, Maharashtra - 421601	Reserve Price: Rs.400000/-(Four Lakh Only) EMD: Rs. 400000/- (Forty Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)
LAN: LXKAL00116- 170045722 Branch: KALYAN Borrower: NAGARJUN GANGANNA AKKAVATHULA Co-Borrower: GANGANNA GANGRAM AKKAVATHULA	22-06-2018 For Rs: 793650/- (Rupees Seven Lac Ninety Three Thousand Six Hundred Fifty Only)	Flat No 202 2nd Floor Jyoti Plaza Vill- Dhone Survey No 68 Hissa No 7 & 2 Vangani Taluka Ambernath Dist Thane Thane Thane 421503 Maharashtra India	Reserve Price: Rs.350000/-(Three Lakh Fifty Thousand Only) EMD: Rs. 35000/- (Thirty Five Thousand Only) Last date of EMD Deposit:29-05-2024	Date: 30-05-2024 11:00 Am to 05:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)

AKKAVATHULA Terms and Conditions of E- Auction:

1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may visit to the Web Portal: https://BestAuctionDeal.com of our e-Auction Service Provider, M/s GlobeTech Infosystems Private Limited for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to CHANDRASHEKHAR KUMBHAR-9372704932/ AMBURLE-8928263357/ABHIJEET CHAVAN-9372705200/AMIT AMBURLE-8928263357/ABHIJEET CHAVAN-9372705200, details available in the above mentioned Web Portal and may contact their Centr Desk: +91 98100 89933, +91 124 44 70 855, E-mail ID: Care@BestAuctionDeal.com

Place: Maharashtra Date:10-05-2024

Deposit:29-05-2024

each)

Authorized Officer Phoenix ARC Private Limited

Sd/-

Notice is hereby given on behalf of

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI (Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400 001)

O.A. NO. 104 of 2023 Exh - 14

IDBI BANK LTD. ... Applicant Mr. Tushar Dadaji Mhaiske & Ann. ...Defendants

MR. TUSHAR DADAJI MHAISKE DEFENDANT Building No. D-9, Flat No. 502, Lokdhara Phase-3, Poona Link Road. Near Ganesh Nagar, Kalyan (East), Kalyan -421306, Maharashtra Ans Also At: Global Residency Construction, Shop No.1, Parvati Plaza. Shri Malang Road, Adivali Dhokali, Kalyan - 421306. DEFENDANT MR DADAJI SADHU MHAISKE

SUMMONS

Building No. D-9, Flat No. 502, Lokdhara Phase-3, Poona Link Road,

Near Ganesh Nagar, Kalyan (East), Kalyan -421306, Maharashtra

WHEREAS, OA/104/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar or 15/03/2024.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts o Rs. 54.78.724.72/-.

- WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.
- In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are
- directed as under:-To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed
- for should not be granted; (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets
- specified by the applicant under serial number 3A of the original application;
- (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application pending hearing and disposal of the application for attachment of properties;
- (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;
- (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial
- institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on $\underline{09/07/2024}$ at 12:00 Noon. failing which the application shall be heard and decided in your absence.

iven under my hand and the seal of this Tribunal on this 12th day of April, 2024.



Registrar Mumbai D.R.T. No. 1

Registrar,

Debts Recovery Tribunal-1, Mumba



BAJAJ ELECTRICALS LIMITED

Registered Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001 | Tel.: 022-61497000 Email ID: legal@bajajelectricals.com | Website: www.bajajelectricals.com CIN: L31500MH1938PLC009887

NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company)

Re.: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account

This Notice is published in accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") and amendments thereof, notified by the Ministry of Corporate Affairs

Section 124(6) of the Act read with Rules contains provisions for the transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more to the IEPF Suspense

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends from the dividend for the financial year 2016-17 and the same remained unclaimed for seven (7) consecutive years.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually with the concerned shareholders whose equity shares are liable to be transferred to IEPF Suspense Account under the Rules for taking appropriate actions

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the IEPF Suspense Account on its website www.bajajelectricals.com.

Shareholders are advised that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders by Monday, September 9, 2024, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPE as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claims shall lie against the Company in respect of unpaid dividend amounts and equity shares transferred to the IEPF.

If shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, at their office at Unit: Bajaj Electricals Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel. No.: 022 - 49186000 Fax No.: 022-49186060 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in Website: www.linkintime.com. For any clarification, you may also email the Company at legal@bajajelectricals.com

> For Bajaj Electricals Limited Sd/-

> > Prashant Dalvi

Place: Mumba

Date: May 10, 2024

Chief Compliance Officer & Company Secretary

FEDERAL BANK

YOUR PERFECT BANKING PARTNER

Loan Collection & Recovery Department - Mumbai Division The Federal Bank Limited, Loan Collection & Recovery Department Mumbai Division, 134, 13th Floor, Joly Maker Chamber II,

Nariman Point, Mumbai-400021 F-mail: mumlcrd@federalbank.co.in Phone: 022 22022548 / 22028427CIN: L65191KL1931PLC000368, Website: www.federalbank.co.ir

Sale Notice for Sale of Movable Assets Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) read with provision to 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrowers and Guarantors that the below described movable properties hypothecated/charged to the Federal Bank Limited (Secured Creditor), the physical possession of which has been taken by the Authorized Officer of The Federal Bank Limited (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 15/06/2024, for recovery of Rs. 65,79,050/- (Rupees Sixty Five Lakhs Seventy Nine Thousand and Fifty Only) as on 15/06/2024 along with further interest, charges and cost thereon due to The Federal Bank Limited (secured creditor) till realization from 1) Mr. Pradeep Motilal Agarwal alias Pradeep Agarwal, Son of Mr. Motilal Biharilal Agarwal, carrying on business in the name and style of M/s Goyal Enterprises and 2) Mrs. Pooja Pradeep Agarwal, Wife of Mr. Pradeep Motilal Agarwal. The Reserve price for each of the hypothecated vehicles described below in Lot No. 1, 2 & 3 will be Rs. 10,15,000/- (Rupees Ten Lakhs and Fifteen Thousand Only) and the earnest money deposit for each of the hypothecated vehicles in Lot No. 1, 2 & 3 will be Rs. 1,01,500/-

Description of Hypothecated Movable Properties

(Rupees One Lakh One Thousand and Five Hundred Only).

Hypothecation of ASHOK LEYLAND CA1615/42 H CC, (BS-VI), Colour - NP Brown, Chassis No. MB1A3GCD2NRGY7516, Engine No. NGHZ417305, 2022 Model, Fuel Diesel, having Registration No.MH43 BX 6512 and registered with the Dy. Regional Transport Office, Navi Mumbai, Maharashtra.

Hypothecation of ASHOK LEYLAND CA1615/42 H CC. (BS-VI), Colour - NP Brown, Chassis No. MB1A3GCD4NRGY7517. Engine No. NGHZ417276, 2022 Model, Fuel Diesel, having Registration No. MH43 BX 6513 and registered with Regional Transport Office, Vashi, Navi Mumbai, Maharashtra.

Hypothecation of ASHOK LEYLAND CA1615/42 H CC, (BS-VI), Colour - NP Brown, Chassis No. MB1A3GCD0NRGY7515, Engine No. NGHZ417307, 2022 Model, Fuel Diesel, having Registration No. MH43 BX 6510 and registered with Regional Transport Office, Vashi, Navi Mumbai, Maharashtra.

For detailed terms and conditions of the sale. please refer to the link

provided in the website of The Federal Bank Ltd. i.e.

https://www.federalbank.co.in/web/guest/tender-notices For The Federal Bank Limited,

Deputy Vice President - I & Division Head

(Authorised Officer under SARFAESI Act)

Date: 08.05.2024



अभ्युदय को-ऑप. बँक लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३, ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई ४०० ०१२. फोन नं. ८५९१९४८७१२, ८१६९४५२७१३/७१९, ईमेल :- recovery@abhyudayabank.net

[नियम ८ (१) अन्वये]

ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **अभ्युदय को-ऑप. बँक लि.** या संस्थेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ज्ञां कायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ (२००२ च्या ५४) मधील कायद्याचे कलम १३(१२) व सिक्युरिटी <mark>इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ अन्वये</mark> प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील कर्जदाराला **मागणी नोटीस** पाठवून त्यांनी घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरण्यास कळविले होते. कर्जदारानी उपरोक्त नोटीसीप्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसूर केली आहे. त्याअर्थी, कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणाऱ्यांनी खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतींचा सदर कायद्याच्या नियम क्र. ८ सह वाचावयाच्या **सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२** कायद्याचे कलम १३ च्या उप उप कलम (४) अन्वये **सांकेतिक ताबा** घेतला आहे. सूरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कलम १३च्या उप कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. सबब विशेषतः कर्जदार व तमाम जनतेस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मालमत्तेसंदर्भात कोणीही कोणाशीही कोणत्याही प्रकारचा तबदिलाचा/हस्तांतरणाचा करार करू नये. याऊपर कोणीही तसा व्यवहार केल्या

ता ब	१। बकायदेशार ठरल व त्यावर प्रथम अम्युदय को-आप. बक लि. चा येण बाका रक्कम व त्यावराल व्याज याचा बाजा राहाल याचा जनतन देखल घ्यावा.							
अ. क्र.	कर्जदारांचे नाव	मागणी नोटिसीची तारीख व येणे बाकी	ताबा घेतल्याची तारीख	स्थावर मालमत्तांचे वर्णन				
9.	मेसर्स. हन्स एंटरप्रायझेस प्रोप्रा. श्री. राजेश धनराज सिंह (कर्जदार) श्री. योगेंद्र सिंह (जामीनदार) श्री. शिवराज फुलेल सिंह (श्रीमती. हंसराजजी धनराज सिंह मयत झाल्यापासून त्यांचे कायदेशीर वारस : श्री. धनराज फुलेल सिंह (जामीनदार आणि मालक)		(सांकेतिक ताबा)	रुम क्र.२, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ३४९ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र, दुसरा मजला, सदगुरु कृपा इमारत, तिसणांव रोड, कल्याण, जि.ठाणे येथे रिथत मालमत्ता ही श्रीमती. हंसराजजी धनराज सिंह मयत झाल्यापासून त्यांचे कायदेशीर वारस श्री. धनराज फुलेल सिंह यांच्या मालकीची आहे.				

दिनांक - ०४.०५.२०२४ स्थळ - कल्याण

उपरोल्लेखित मराठी मजकरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्म मानावा

सही/-(व्ही. आर. शर्मा) प्राधिकृत अधिकारी

अभ्युदय को-ऑप. बँक लि.



फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ३रा मजला, वॉलेस टॉवर, १३९-१४०/बी/१, सहार रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेचे क्रॉसिंग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७. **फोन:** ०२२-६८४९ २४५०, **सीआयएन: यु६७१९०एमएच२००७पीटीसी१६८३०३** फॅक्स: ०२२-६७४१ २३१३, ईमेल: info@phoenixarc.co.in वेबसाईट: www.phoenixarc.co.in द्वारे अभिहस्तांकीत



मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सथानी रोड, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

ई-लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ करिता परंतुकांच्या अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ३० दिवसांची ई–लिलाव विकी सचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अशी ज्ञात-अभिहस्तांकनकर्ता) द्वारे कर्जाच्या अभिहस्तांकनाला अनुसरुन फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लेमिटेडकडे गहाण खालील नमुद मिळकती या खालील दिलेल्या तपशिलानुसार वेबसाईट https://www.auctionbazaar.com/ मार्फत सरफैसी ॲक्ट सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दीनुसार खालील तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, प्रभार आणि परिव्यय इ. च्या वसुलीकरिता 'ऑनलाईन ई-लिलाव' च्या मार्गाने ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत

कर्जदार/ हमीदार/कर्ज खाते	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत, इअर आणि इअर सादर करावयाची अंतिम तारीख	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
एलएएन: एलएक्सपीएएल००३१७	०४-०५-२०१९	फ्लॅट क्र. २०५, २०६, २०७,	राखीव किंमत:	दिनांक:
-960046949	करिता	२रा मजला, छाया अपार्टमेंट,	रु. ९०००००/- (रुपये नऊ	१४-०६-२०२४
शाखा: पालघर	रु.: ९६२५२३/ <i>-</i>	महाविर नगर, शिगाव रोड, ड्रीम	लाख मात्र)	स. ११:०० ते
कर्जदार: अमोल अरुण नाईक	(रुपये नऊ लाख	सिटी समोर, बोईसर (पू.),	इअर: रु. ९००००/- (रुपये	सायं. ५:०० (सह
सह-कर्जदार: पूजा अमोल नाईक	बासष्ट हजार पाचशे	पालघर-४०१५०१, महाराष्ट्र.		प्रत्येकी ५ मिनिटांच्या
सह-वाजपार: यूजा जनारा नाइवा	तेवीस मात्र)	नारायर-००१२०५, नहारादू.	नव्वद हजार मात्र)	अमर्यादीत विस्तारासह)
	((4)((4))		इअर जमा करण्याची शेवटची	0144441114(11(16)
			तारीख: १३-०६-२०२४	
एलएएन:एलएक्सबीओआय००११७	88-06-5058	फ्लॅट क्र४०२, ४था मजला,	राखीव किंमत:	दिनांक:
-१८००५६९५४	करिता	तेजल व्हिला बिल्डिंग, अचोळे,	रु. ७५००००/- (रुपये सात	88-0E-5058
शाखा: बोईसर	रु.: १०६०२३१/-	नालासोपारा पूर्व, पालघर,	लाख पन्नास हजार मात्र)	स. ११:०० ते
कर्जदार: अविनाश प्रमोद काटकर	(रुपये दहा लाख	ठाणे, महाराष्ट्र-४०१२०९.	इअर: रु. ७५०००/- (रुपये	सायं. ५:०० (सह
सह-कर्जदार: गीता देविदास कदम	साठ हजार दोनशे		पंच्याहत्तर हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
	एकतीस मात्र)		इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत विस्तारासह)
			तारीख: १३-०६-२०२४	
एलएएन: एलएक्सपीईएन००४१६	१५-१२-२०२०	फ्लॅट क्र३०१, ३रा मजला,	राखीव किंमत:	दिनांक:
-१७००२६०३९	करिता	बी विंग, श्वेता अपार्टमेंट,	रु. ६०००००/- (रुपये सहा	१४-०६-२०२४
शाखा: पेण	रु.: १३७४१५१/-	गोलवली, मराठी शाळेजवळ,	लाख मात्र)	स. ११:०० ते
कर्जदार: फुलचंदकुमार जैनाथ शर्मा	(रुपये तेरा लाख	स.क्र. २७, हि.क्र. ४ए,	इअर: रु. ६००००/- (रुपये	सायं. ५:०० (सह
सह-कर्जदार: गीता देवी	चौऱ्याहत्तर हजार	डोंबिवली, ठाणे, महाराष्ट्र-	साठ हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
फुलचंदकुमार शर्मा	एकशे एकावन्न	४२१२०१.	इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत विस्तारासह)
	मात्र)		तारीख: १३-०६-२०२४	
एलएएन:	२४-०५-२०१९	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला,	राखीव किंमत:	दिनांक:
एलएक्सव्हीआयआर००२१६	करिता	सी-विंग, कृष्ण अपार्टमेंट,	रु. ५०००००/- (रुपये पाच	१४-०६-२०२४
-960055485	रु.: ७६६५३७/ -	हि.क्र. ५, काका चा ढाबा	लाख मात्र)	स. ११:०० ते
शाखा: विरार	(रुपये सात लाख	जवळ, कल्याण, ठाणे,	इअर: रु. ५००००/- (रुपये	सायं. ५:०० (सह
कर्जदार: सत्यनारायण राजकुमार	सहासष्ट हजार	महाराष्ट्र- ४२१३०१.	पन्नास हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
शुक्ला	पाचशे सदतीस		इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत विस्तारासह)
सह-कर्जदार: रंजना सत्यनारायण	मात्र)		तारीख: १३-०६-२०२४	
शुक्ला			0.6	C :-
एलएएन: एलएक्सकेएएल००३१५-	28-06-5058	फ्लॅट क्र३०४, ३रा मजला,	राखीव किंमत:	दिनांक:
१६००२०९२७ 	करिता	शिव वैष्णवी पार्क, जुना ठाणे	रु. ५०००००/- (रुपये पाच	₹8-0€-2028
शाखाः कल्याण कर्जदारः सोपनानंद पितांबर दास	रु.: १०१२७९०/- (रुपये दहा लाख	रोड, पुर्णा गाव, सर्व्हे क्र. ६५/१, सोमा इंजिनियरींग	लाख मात्र)	स. ११:०० ते सायं. ५:०० (सह
सह-कर्जदार: सरोजिनी सोपनानंद	बारा हजार सातशे	कंपनी जवळ, भिवंडी, ठाणे,	इअर: रु. ५००००/ - (रुपये	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
दास	नव्वद मात्र)	महाराष्ट्र-४२१३०२.	पन्नास हजार मात्र)	अमर्यादीत विस्तारासह)
41.11	1-14)	1611X 2111-11	इअर जमा करण्याची शेवटची	311414111411111111111111111111111111111
			तारीख: १३-०६-२०२४	
एलएएन: एलएक्सकेएआर००२१७-	१५-१२-२०२०	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला,	राखीव किंमत:	दिनांक:
१८००६४९३०	करिता	स.क्र. ५७, हि.क्र. १, विराज	रु. ४५००००/- (रुपये चार	88-08-30-88
			' '	- 00. 4
शाखाः कर्जत	रु.: ९९०५६०/-	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी	लाख पन्नास हजार मात्र)	स. ११:०० ते
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे	(रुपये नऊ लाख	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/- (रुपये	सायं. ५:०० (सह
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदार: इंद्रसिंग भगतसिंग	(रुपये नऊ लाख नव्वद हजार पाचशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/- (रुपये पंचेचाळीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे	(रुपये नऊ लाख	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/- (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची	सायं. ५:०० (सह
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे	(रुपये नऊ लाख नव्वद हजार पाचशे साठ मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/- (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः	(रुपये नऊ लाख नव्वद हजार पाचशे साठ मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३. प्लॉट क्र. १०२, १ला मजला,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ - (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत:	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक:
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदार: इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएन: एलएक्सबीओआय००११६-	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३. फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ - (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ - (रुपये चार	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/-	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३. फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू.,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३–०६–२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदार: इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएन: एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३. फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३–०६–२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७०३११८२ शाखाः बोईसर	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता इ.: ९०९१४/-	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र- ४२१५०३. फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदार: इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएन: एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखा: बोईसर कर्जदार: गोपाल सरूपा माळी	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, पालघर,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३–०६–२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासीपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालधर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ –	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदार: अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदार: इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएन: एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखा: बोईसर कर्जदार: गोपाल सरूपा माळी	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सव्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३–०६–२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासीपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालधर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत:	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतसिंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/-	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता इ.: १०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चीदा मात्र) ११-०७-२०१८ करिता इ.: ७४६७६२/- (रुपये सात लाख	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः खुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सव्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालधर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टेमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः खुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार वाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: ९०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्लेंट क्र. १०२, १ला मजला, सर्लेंड जाणे, असोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत:	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनयेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चीदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्लें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क. ४ए, रेहान अपाटेंंग्रेट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार ताख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ३५०००/ – (रुपये तीन	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता क.: १०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता क.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता क.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे वलने, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र–	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किमत: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मेंड ववले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता क.: १०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता क.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता क.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे वलने, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र–	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये परतीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत	(रुपये नक लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता क.: १०७११४/- (रुपये नक लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता क.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता क.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे वलने, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र–	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००० / – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०२-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००० / – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००० / – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००० / – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर: रु. ४०००० / – (रुपये वाळीस हजार मात्र) इअर: रु. ४०००० / – (रुपये वारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५००० / – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५००० / – (रुपये पस्तीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह - कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सवीओआय००११६ - १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह - कर्जदारः जुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ - १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह - कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह - कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७ - १८००५६४१८	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मोजे ववले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क्र. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०६.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००० – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००० – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००० – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५००० – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५००० – (रुपये परतीस हजार मात्र) इअर: रु. ३५००० – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५००० – (रुपये तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३०००० – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह - कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ - १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह - कर्जदारः जेदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ - १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह - कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह - कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७ - १८००५६४१८ शाखाः पनवेल	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/-	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र— ४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, १ह.क. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंवरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारती, कल्याण, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०६.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार वाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार वाळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ६ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६-१७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७-१८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफ्एल००११६ -१७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफ्एल००११६ -१७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७-१८००५६४१८ शाखाः पनवेल कर्जदारः जितेश प्रकाश वाजे	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासीपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवत, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, प्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, गाव केश के हल्हेर, मौजे काल्हेर,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह - कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६ - १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह - कर्जदारः जेदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ - १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह - कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह - कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७ - १८००५६४१८ शाखाः पनवेल	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सर्व्हे निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क्र. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए- विंग, स.क्र. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, मानाना गौरीशंकर अपार्टमेंट, ग्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र—	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४०००० – (रुपये चार वाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार वाळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख पत्रात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीस हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सबीओआय००११६-१७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७-१८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफ्एल००११६ -१७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सफ्एल००११६ -१७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७-१८००५६४१८ शाखाः पनवेल कर्जदारः जितेश प्रकाश वाजे	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार नऊशे अञ्चावत्र	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासीपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवत, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, प्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, गाव केश के हल्हेर, मौजे काल्हेर,	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: उ. ४००००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचवे सह – कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचवे एलएएनः एलएक्सवीओआय००११६ – १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह – कर्जदारः गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७ – १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह – कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ – १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह – कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७ – १८००५६४१८ शाखाः पनवेल कर्जदारः सिकेत प्रकाश वाजे सह – कर्जदारः संकेत प्रकाश वाजे सह – कर्जदारः संकेत प्रकाश वाजे सह – कर्जदारः संकेत प्रकाश वाजे	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार मात्र)	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र—४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव—अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मोजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क्र. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, ग्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र—४२१३०२.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ४०००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०२४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५००००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन हजार मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनयेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७- १८००५६४१८ शाखाः पनयेल कर्जदारः संकेत प्रकाश वाजे सह-कर्जदारः संकेत प्रकाश वाजे	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार नऊशे अञ्चावत्र मात्र) १५-११-२०१९	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र— ४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क्र. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारती, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, प्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०२.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनवेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७- १८००५६४१८ शाखाः पनवेल कर्जदारः संकेत प्रकाश वाजे सह-कर्जदारः संकेत प्रकाश वाजे एलएएनः एलएक्सपीईएन००११७- १८००५६६७	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु: १०४६७६२/- (रुपये सात लाख शेहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे प्रतास मात्र) १५-११-२०१९ करिता रु: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार मात्र) १५-११-२०१९ करिता रु: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार मात्र) १५-११-२०१९ करिता	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र— ४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासीपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढ वले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारली, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, ग्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०२. घर क्र. ३९, तळमजला, येथे— दासगाव, महादेवपुर, तालुका—	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चारळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चारळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चारळीस हजार मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चारळीस हजार मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये चारळीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीनळाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीनळाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीनळाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीनळाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांकः: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांकः: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांकः: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांकः: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)
कर्जदारः अभिजित इंद्रसिंग कचये सह-कर्जदारः इंद्रसिंग भगतिसंग कचये एलएएनः एलएक्सबीओआय००११६- १७००३१९८२ शाखाः बोईसर कर्जदारः गोपाल सरूपा माळी सह-कर्जदारः कुंदन गोपाल माळी एलएएनः एलएक्सपीएएन००४१७- १८००५४०९५ शाखाः पनयेल कर्जदारः इस्तियाक अशफाक शेख सह-कर्जदारः तबस्सुम इस्तियाक शेख एलएएनः एलएक्सकेएएल००११६ - १७००३९४३२ शाखाः कल्याण कर्जदारः गणपत चिमाजी गायकवाड सह-कर्जदारः वैशाली गणपत गायकवाड एलएएनः एलएक्सपीएएन००२१७- १८००५६४१८ शाखाः पनयेल कर्जदारः संकेत प्रकाश वाजे सह-कर्जदारः संकेत प्रकाश वाजे	(रुपये नऊ लाख नव्यद हजार पाचशे साठ मात्र) २८-०७-२०१७ करिता रु.: १०७११४/- (रुपये नऊ लाख सात हजार एकशे चौदा मात्र) ११-०७-२०१८ करिता रु.: ७४६७६२/- (रुपये सात लाख शहेचाळीस हजार सातशे बासष्ट मात्र) २६-०९-२०१९ करिता रु.: ८६१६५०/- (रुपये आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पत्रास मात्र) १५-११-२०१९ करिता रु.: ११४५९५८/- (रुपये अकरा लाख पंचेचाळीस हजार नऊशे अञ्चावत्र मात्र) १५-११-२०१९	रेसिडेन्सी, मौजे डोने वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र— ४२१५०३. पलॅट क्र. १०२, १ला मजला, सल्हें निवास, पारडी क्र./१८, गाव-अचोळे, नालासोपारा पू., वसई, ठाणे, अचोळे गाव, मोहन पाटिल नगर, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०९. पलॅट क्र. १०१, १ला मजला, स.क. ६५, हि.क्र. ४ए, रेहान अपार्टमेंट, मौजे ढवले, वांगणी, अंबरनाथ, ठाणे ४००६०१, महाराष्ट्र, भारत. पलॅट क्र. २२, तळमजला, ए-विंग, स.क्र. ३६, हि.क्र. ८/ए, आदित्य अपार्टमेंट, केशव नगर, गाव मौजे द्वारती, कल्याण, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०६. पलॅट क्र. ३०३, ३रा मजला, भगवान गौरीशंकर अपार्टमेंट, प्रामपंचायत घर क्र. ८०३, जय माता दी कंपाऊंड, मौजे काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र— ४२१३०२.	लाख पन्नास हजार मात्र) इअर: रु. ४५०००/ – (रुपये पंचेचाळीस हजार मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०१४ राखीव किंमत: रु. ४००००/ – (रुपये चार लाख मात्र) इअर: जमा करण्याची शेवटची तारीख: १३-०६-२०४ राखीव किंमत: रु. ३५००००/ – (रुपये पस्तीस हजार मात्र) इअर: रु. ३५०००/ – (रुपये तीन लाख पत्रास हजार मात्र) इअर: रु. ३००००/ – (रुपये तीन लाख मात्र)	सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह) दिनांक: १४-०६-२०२४ स. ११:०० ते सायं. ५:०० (सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह)

ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती:

सह-कर्जदार: चंद्रकांत राजाराम

निवाते

लिलाव दस्ताऐवजाच्या पढील अटी व शर्तीनसार आणि त्यात नमद केलेल्या प्रक्रियेनसार करण्यात येईल. बोलीदार बोलीची माहीती आणि मदत. ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मत्तेचा तपशिल आणि बोली प्रपत्र जे ऑनलाईन सादर करायचे आहे याकरिता आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार, मे. आका इमार्ट प्रायव्हेट लिमिटेड चे वेब पोर्टल https://www.auctionbazaar.com/ ला भेट देऊ शकतात. इच्छुक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या . अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेमार्फत जाऊ शकतात आणि **चंद्रशेखर कुंभार-९३७२७०४९३२/अमित आंबुलें**-८९२८२६३३५७/**अभिजित चव्हाण**-९३७२७०५२००/ किरण भास्कर पवार-९३७२७०५१५१/ नरेंद्र दत्ता साळुंखे-८०९७४९८९५९/जॉन्सन बेसिल फर्नांडिस-९३७२७०५०८४ यांना संपर्क करु शकतात, तपशिल वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे आणि त्यांच्या सेन्ट्रलाईज्ड हेल्प डेस्कशी संपर्क करु शकतात: +९१ ८३७०९

तीस हजार मात्र)

इअर जमा करण्याची शेवटर्च

तारीख: १३-०६-२०२४

प्रत्येकी ५ मिनिटांच्या

अमर्यादीत विस्तारासह)

साठ हजार आठशे

एक मात्र)

६९६९६, ई-मेल आयडी: contact@auctionbazaar.com. ठिकाण: महाराष्ट्र प्राधिकत अधिकारी दिनांक: १०-०५-२०२४ फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए)(नियम ८(६))

. सक्यरिटायञ्जेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत **आयआयएफएल होम फायनान** लेमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय येथे प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ हरियाणा) आणि शाखा कार्यालय येथेः **३रा मजला, ओबेरॉय चेंबर्स, गव्हरमेंट मिल्क स्किम, जालना रोड, औरंगाबाद-४३१००३ कडे ग**हाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअधी भायआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी **'जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे आहे तत्वा**ने **भाणि विना अवलंब तत्त्वाने'** तिच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्ज तेतला आहे. विक्री वेबसाईटः www.iiflonehome.com येथे परविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांदारे करण्यात येईल.

कूर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकत/ तारण मत्तेचे वर्णन	प्रत्यक्ष कब्जाची तारिख	राखीव किंमत		
१. श्री. विकास एकनाथ हांडे २. सौ. अनुराधा विकास हांडे (ऑस्पेक्ट क्र. आयएल१०००८५७२)	१९-सप्टॅ २०२२, रू. १२,४९,२६५/ - (रुपये बारा लाख एकोणपन्नास हजार दोनशे पासष्ट मात्र) बोली वाढीव स्क्कम इ. २०,०००/- (रुपये वीस हजार मात्र)	फ्लॅट क्र. १२, स्टिल्ट पहिला मजला, क्षेत्र मोजमापित ३२.६६ ची.मीटर्स चट्ड केत्र, बिल्डिंग क्र. बी-२, नर्मदा अपार्टमेंट, चीक्ष पृथ्वी लंडमास्त १, प्लॉट क्र. १५७ क्र. १४०, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत ४३११३६ (सुगर बिल्टअप क्षेत्र ४६० ची.फूट.) धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.	१२-ऑक्टो२०२३ एक्ण थकीत दिनांक ०३-मे-२०२४ रोजीस रु. १६,३१,८६८/- (रुपये सोळा लाख एकतीस हजार आउशे अडुसष्ट मात्र)	क. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र) इसारा अनामत रक्कम (इअर) क. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)		
१. श्री. माखनर्सिंग एस. कलानी २. सौ. दीपिका प्रकाश पेटारे (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००३१४२४)	१२-सप्टॅ २०२२, इ. १४,५६,५६२/ - (रुपये चौदा लाख छपत्र हजार पाचशे बासष्ट मात्र) बोली बाढीब स्क्कम इ. २०,०००/- (रुपये वीस हजार मात्र)	फ्लंट क्र. ६१२, ६वा मजला, ई-टाईप बिल्डिंग, निओ सिटी, बिल्टअप क्षेत्र १५६,०० चौ.फूट चटई स्टे/२, २८२,०९ चौ.फूट, गट क्र. ९५३/२, सक्र. १५४/२, प्लॉट क्र. ०१, मितमिता औरंगा, मितमिता औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत ४३१००१ घारक सिळकतीचे सर्व ते भाग आणि बिभाग. (क्षेत्र मोजमापित ३६५ चौ.फूट आणि युपर बिल्टअप क्षेत्र ४६४ चौ.फूट.)	कब्जाची तारीख १५-मे-२०२३ एकूण थकीत दिनांक ०३-मे-२०२४ रोजीस रु. १७,६०,९०१/- (रुग्ये सतरा लाख साठ हजार नऊशे एक मात्र)	राखीव किंमत क. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र) इसारा अनामन रक्कम (इअर) क. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र)		
मिळकतीची तपासणीची तारीख: २४-मे-२०२४, स. ११०० ते द्. १४००		इअर शेवटची तारीख: २७-मे-२०२४ सायं. ५ पर्यंत	ई-लिलावाची तारीख/वेळ २९-मे-२०२४ स. ११०० ते द्. १३०० पर्यंत			
	२६—म-२४२६, स. १,१२०० त. १,१४०० त. १,१४०० प्रतासाठी तुम्ही https://www.iflonehome.com ला भेट द्यावी आणि मळकत/तारण मत्तेकरीता मात्र उपलब्ध लिंकद्वारे प्रदान करावे. टीप : प्रत्येक सिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तम्ही जाहीर लिलावाटारे तम्ही खंडी करण्याम इच्छक मिळकत/तारण मत्तेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी.					

न्त्रास्त्र वोलिवित्ति सर्व बकबाकी देव आरटीजीएस/एनईएफटी माफेत करणे आवश्यक आहे. खारवाचा नपरीत खालीलप्रमाणोः १९ स्टण्डर्ड चार्टर्ड बॅक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्रमांकादुर्ग ९९०२८७१xxxxx डी) आवएफएससी कोड : SCBL0036001, इ) बॅक पत्ताः स्टण्डर्ड चार्टर्ड बॅक, ९० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबर्ड –४००००१.

-इसभागी होण्याकरिता इच्छक बोलीटागंनी मेवा प्रवटाटार https://www.iiflonehome.com कडे त्यांचा तपशील नोंटविणे आणि लॉगर्डन अकार्कर, लॉगर्डन आयडी आणि प्रामवर्ड तर इ-ारालावात सहमागा हाण्याकारता इच्छुक बालातराना बचा पुरवजारता пиразимумильновопов.com कड त्याचा तरवाल वात्रवाल आणा हाणा इन अकाळ, लगांच आचाड आणा पायवह तया करणे आवरक कहे, इच्छुक बोलातामा वीरता नमूद त्याचा कावीत्यात इस्ताजी ग्राताचा त्याचील केवायसी आणी पर्न कार्डच्या आसि हत्यांची निविदा प्रथम पायविणी/साद क्यांच आवरक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वाहबिण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाहबिणी आवरयक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास, समाप्तीच

वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल. थशस्त्री बोलीदारांनी एओ यांनी बोली मत्य स्विकारल्यापासन २४ तासांत (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रक्तेच्या २५% आणि बोली रक्तमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विकी निश्चित केल्याच्य

तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.

तारखनासूत् १२ (त्यसता बना करण आवस्यक आह. तव बना आण प्रतान हत्यताच्या वाहत नाव्यनान करायच आह. बहेदीदारों सेस प्रयोच्य प्रतिक प्रतान आणि कोणतीही अन्य वैधानिक धकवाकी किंवा इतर धकवाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट

https://www.iiflonehome.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सह्या देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : care@iiflonehome.com, सपोर्ट हेल्पलाईन नंबर : @1800 2672 499 यांना

ठकतीचा तपशील, मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.९.३० वा. ते १८:०० व ामळकाचा तर्पाला, माळकाचा मारतण आगण आनलाइन बाला इ. च्या समाय काण्याहा शककराता आवआयरफरल एचएफएल टाल फ्रा क्र. २८०० र६०र ४९६ यस स.६.३० वा. व राजी सोमवार ते युक्रबाद दरपाना संभक्त किंदी स्वत्य स्वत्य स्वत्य संभक्त कर कालता स्वत्य स्वत्य स्वत्य स्वत्य अव वसील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेचेळी ताण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयरफरल-एचएफरल

परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही. पढ़े कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील

रील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जप्त करण्यात येईल रु. चरात माहत बळा चनाव्या बालावर/जालाच खर्दावराज कामाचाहा ट्य्यावर प्रवाचात कर्तुर करना वर मक्का एड करण्याच वहल आण अमाहर अना कराता तक्षम (इकर समाबदात) आणि मिकक पहुंच विक्रीमाठी वेकप्यात बेहेंन. ११. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सूचना

कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विः हरण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

E Kotak

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

१२-बीकेसी, ६ वा मजला, प्लॉट क्र. सी-१२, "जी" ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१. सीआयएन नं. एल३५११०एमएच१९८५पीएलसी०३८१३७

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट'') सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीच्या अंतर्गत सचदेवा ॲण्ड सन्स राईस मिल्स लि. च्या स्थावर मिळकतिच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. न्याअर्थी, सेन्चुरियन बँक ऑफ पंजाब लिमिटेड (बैंक ऑफ पंजाब लिमिटेडची उत्तराधिकारी) यांनी कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (''केएमबीएल'') च्या नावे

त्यातील तारणासह सचदेवा ॲण्ड सन्स राईस मिल्स लिमिटेड (''कर्जदार'') कडील थकीत कर्ज अभिहस्ताकीत केले आहे. ज्याअर्थी, बँक ऑफ पंजाब लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) च्या तरतुर्दीच्या अंतर्गत दिनांक १७.०२.२००५ रोजीची

सूचना जारी केली आणि सदरह सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत त्यातील नमुद रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार आणि हमीदार यांना बोलाविले होते. . पदर मागणीचे पालन झालेले नाही. मागणी केलेली रक्कम चुकती करण्यास केलेल्या कसूरीला अनुसरुन आणि केएमबीएल कडे सेन्चुरियन बँक ऑफ पंजाब लिमिटेड द्वारे कर्जाच्या अभिहस्तांकनाला अनुसरुन प्राअ नी सरफैसी ॲक्ट आणि त्यातील लागु केलेल्या नियमांच्या तरतुर्दीचे अनुपालन केल्यानंतर येथील खालील तपशील दिलेल्या मत्तेचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता त्यातील नियमांच्या अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नस्वाक्षरीकारांनी ई-लिलावाने खालील मिळकतीची विक्री करण्याचे ठरविले आहे.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत केएमबीएल कडे गहाण आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा १२.०२.२०२४ रोजी केएमबीएल च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती आता कर्जटार म्हणजेच सचदेवा ॲण्ड सन्स राईस मिल्स लि. आणि हमीदार नावे श्री. अशोक सचदेवा, सौ. इंदु सचदेवा, श्री. विनोद सचदेवा आणि सौ. वनीता सचदेवा यांच्याकडुन केएमबीएल ला थकीत वसुली किंवा प्रदानापर्यंत १८.०४.२०२४ पासून मासिक आधारे दरसाल ११.५०% दराने त्यावरील पुढील व्याजासह १७.०४.२०२४ रोजीस रु. २४७,६१,१७,६२९.३३ (रुपये दोनशे सत्तेचाळीस कोटी एकसष्ट लाख सतरा हजार सहाशे एकोणतीस आणि पैसे तेहेतीस मात्र) च्या रकमेच्या वसुलीकारता ३०.०५.२०२४ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० वा. दरम्यान ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

अ.	कर्जदार/	लिलावासाठी ठेवलेल्या स्थावर आणि जंगम	बोली सादर	राखीव किंमत	इसारा	भार
क्र.	गहाणवटदाराचे	मिळकतीचे वर्णन	करण्याची	(₹.)	अनामत रक्कम	
	नाव		अंतिम तारीख		(इअर) (रु.)	
?	सचदेवा	फ्लॅट/युनिट क्र. ९, मशरिक बिल्डिंग, फ्रेन्डस् युनियन	२९.०५.२०२४	२,००,००,०००	२०,००,०००	जून, २०२४ रोजीस
	ॲण्ड सन्स राईस	प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., २रा मजला,	सायं. ५.०० पर्यंत	(रुपये दोन कोटी	(रुपये वीस	रु. ३०,९०,७१६ ची
	मिल्स लि.	२२७, पी.डी. मेलो रोड, फोर्ट, मुंबई-४००००१		मात्र)	लाख मात्र)	सोसायटीची
		मोजमापित अंदाजे ८५० चौ.फू.				थकबाकी

अटी आणि शर्ती :

१. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आहे <mark>२२.०५.२०२४</mark> रोजी स. १०.०० ते दु. १.०० वा. दरम्यान.

. लिलाव ३०.०५.२०२४ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० वा. दरम्यान फक्त वेबसाईट https://kotakbank.auctiontiger.net मार्फत ''ऑनलाईन इलेक्टॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. लिलाव समाप्तीची वेळ ही ई-लिलावाच्या शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास प्रत्येक वेळी ५ मिनिटानी वाद्वविण्यात येईल . इच्छुक बोलीदारांनी वैध ईमेल आयडी धारण करणे आवश्यक आहे. ई-लिलावाच्या संदर्भातील तपशिलाकरिता इच्छुक बोलीदार मे. ई-प्रोक्युअरमेंट

टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टायगर), श्री. रामप्रसाद शर्मा-९२६५५६२८१८/९२६५५६२८२१/०७९-६८१३६८४२/६८६९, ईमेल आयडी support@auctiontiger.net आणि ramprasad@auctiontiger.net यांना संपर्क करु शकतात. रितसर भरलेल्या आणि सही केलेल्या अटी आणि शर्तींसह बोली प्रपत्र आणि केवायसी दस्तावेज ईमेल आयडी harish.acharya@kotak.com वर बँकेकडे पाठविणे आवश्यक आहे. अटी आणि शर्ती या बोली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या बोलीदारांवर बंधनकारक राहतील. अटी आणि शर्ती आणि सदर लिलावाचे बोली दस्तावेज बँकेची वेबसाईट https://www.kotak.com/en/bank-auctions.html वर सुध्दा उपलब्ध आहेत.

विक्री दिनांक ०९.०५.२०२४ रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहील आणि बोलीदारांवर बंधनकारक राहील

. इसारा अनामत रक्कम ही २९.०५.२०२४ रोजी किंवा पूर्वी साय. ५.०० वा. पर्यंत खाते क्र. ८४११३०७१३८, कोटक महिंद्रा बँक लि., खाते ई-लिलाव मालाड (पूर्व) शाखा, मुंबई, आयएफएससी कोड: खख मध्ये जमा करण्यासाठी आरटीजीएस/एनईएफटी/फंड टान्सफर मार्फत जमा करणे आवश्यक आहे. इअर रक्कम जमा केल्याशिवाय सादर केलेले कोणतेही बोली दस्तावेज आपोआप नाकारण्यात येतील. रितसर भरलेल्या आणि सही केलेले बोली दस्तावेज आणि दिनांक ०९.०५.२०२४ अटी आणि शतींसह इअर तपशिल आणि केवायसी दस्तावेज पोर्टल

https://kotakbank.auctiontiger.net वर साद्र करायचे आहेत. . प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही पूर्व सुचनेशिवाय कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री तहकुब/रह करणे/विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारण्याचे निर्देश आणि सर्वस्वी अधिकार आहेत.

. सदर प्रकाशन हे ई-लिलावाच्या तारखेपूर्वी संपर्ण थकबाकी भरणा न केल्यास वरील नमुद तारीख/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत वरील सदर कर्जदार/हमीदार यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८(६) अंतर्गत सूचना सुध्दा आहे.

. ही नोंद घ्यावी की, इंग्रजी आणि मराठीमध्ये प्रकाशित सूचनेच्या दरम्यान कोणतीही तफावत/विसंगती असल्यास इंग्रजीमध्ये प्रकाशित सूचनेचा मजकुर ग्राह्य

धरण्यात येईल ठिकाण : मुंबई प्राधिकत अधिकार्र कोटक महिंद्रा बँक लि. दिनांक : ०९.०५.२०२४



दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

मुख्य कार्यालय: १ ला मजला, पद्मावती दर्शन, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३. फोन: ०२२ -२३५२२०८७९/०२२ ३५२२१०२९, ईमेल: recovery@citycoopbank.com

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये मिळकतींची (तारण मत्ता) विकी

सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः कर्जदार. हमीदार. मालक आणि गहाणदार यांना सचना देण्यात येते की. तारण धनकोंकडे खालील उछेखित स्थावर मिळकत गहाण/प्रभारीत होती ज्याचा दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकारी (प्रा.अ.) यांनी त्याचा प्रत्यक्ष कब्जा घेतला जी कर्जदार श्री. गिरिष बाबुलाल लोढाया, मे. पद्मावती एंटरप्रायजेस चे मालक आणि हमीदार म्हणजेच १. श्री. निर्मिष बाबलाल लोहाया २ श्रीम रश्मी निर्मिष बाबलाल लोहाया ३. श्रीम. रिध्दी गिरीष लोहाया खालील दिलेल्या संक्षिप्त तपशिलानुसार यांच्याकडून तारण धनकोंना थकीत ३०.०४.२०२४ रोजीसची रु. ३,१८,७१,८५९.१८, ३०.०४.२०२४ रोजीस च्या वसलीकरीता''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे काही आहे तेथे आहे" आणि "जमे आहे जे आहे तत्त्वाने" विकी करण्यात येणार आहे

अ.	मिळकर्तीच्या	तारण मत्तेचे वर्णन	राखीव किंमत	मिळकतीच्या	लिलावाचे ठिकाण
姷.	मालक		इसारा अनामत रक्कम	निरिक्षणाची तारिख	लिलावाची तारिख आणि
	/कर्जदारांचे नाव		(ईएमडी)		वेळ
۶.	मालक	फ्लॅट क्र. ३०३, तिसरा मजला,	₹.	१६.०५.२०२४ रोजीस	दि सिटी को-ऑपरेटीव्ह बँक
	श्री. निमिष बाबुलाल	विंग 'ए', "बावा टॉवर ए विंग"	१,२२,००,०००/-	स.११.०० ते सायं.	लि., मुंबई,
	लोढाया.	को-ऑप. हौ. सो. लि., गाव	(रुपये एक कोटी	4.00	पत्ताः
	कर्जदार:	कुर्ला-३ चा प्लॉट सी, सिटी	बावीस लाख मात्र)	आणि	पद्मावती दर्शन, १ला मजला,
	मे. पद्मावती	सर्व्हे क्र. ४०५, सर्व्हे (भाग)		२९.०५.२०२४ रोजीस	एन.एम. जोशी मार्ग, दिपक
	एंटरप्रायजेस.	क्र. २९२, हिस्सा क्र., जोगानी		स.११.०० ते सायं.	टॉकीजच्या समोर, लोअर
	मालक:	इंडस्ट्रियल इस्टेट, भक्ती धाम	इसारा अनामत रक्कम	4.00	परेल, मुंबई-४०००१३
	श्री. गिरिष बाबुलाल	मंदिर रोड, नारायण नगर,	रु. ५,००,०००/-	आणि	दूर-०२२३५२२०८७९
	लोढाया.	व्ही.एन. पुरव मार्ग, सायन,	(रुपये पाच लाख	०७.०६.२०२४	०२२३५२२१०२९०
		चुनाभट्टी, मुंबई-४०००२२.	मात्र)	रोजीस स.११.०० ते	शनिवार १५.०६.२०२४
				सायं. ५.००	रोजीस दु. ४.००
विक्री	च्या अटी आणि शर्ती :				· · · · · · · · · · · · · · · · · · ·

दिनांक: १०.०५.२०२४

ठिकाण: मुंबई

सदर कर्जदार, हमीदार, मालक आणि गहाणदार यांना वरील लिलावाच्या तारखेच्या आत एकूण थकीत देय सह पुढील व्याज भरणा करण्याची अंतिम संधी देण्या येथे. अन्यथा सदर तारण मत्ता ठरविलेल्या वेळेनसार लिलाव आणि विक्री करण्यात येईल.

१. सदर प्रस्ताव ''मे. पद्मावती एंटरप्रायजेस – मालक श्री. गिरिष बाबुलाल लोढाया यांच्या कर्ज खात्याच्या संदर्भातील स्थावर मिळकतीच्या खरेदीकरीत प्रस्ताव'' असे ठळक अक्षराने मोहोरबंद लिफाफ्यात सादर केले पाहिजे आणि संभाव्य बोलीदारांद्वारे १५.०६.२०२४ रोजीस किंवा पूर्वी दु. ४.०० पर्यंत लिलावाच्या वरील नमुद ठिकाणावर सदर मोहोरबंद पाकिट सादर करायचे आहे आणि इअर रक्कम दी सिटी को- ऑपरेटिव्ह बँक लि. च्या नावे खाते क्र ०४५३९०२०००००३११७, आयएफएससी कोड आयबीकेएल००००४५३ मध्ये आरटीजीएस द्वारे प्रदान करावे.

१. प्राधिकृत अधिकाऱ्याचे सर्वोत्तम ज्ञात आणि माहितीनुसार वरील कमर्शिअल परिसरावर (तारण मत्ता) वर कोणताही भार नाही. तथापि, इच्छक बोलीदारांन ऱ्यांची बोली सादर करण्यापर्वी लिलाव केल्या जाणाऱ्या मिळकतीचे भार. नामाधिकारासंबंधी आणि मिळकतीचा दावा / अधिकार / थकीत / परिणामची चौकशी त्यांनी स्वत: करावी. लिलावाची जाहीरात बँकेची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधीत्व बनवत नाही आणि मानली जाणार नाही. बँकेला ज्ञात असो किंवा अज्ञात असो सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह सदर मिळकत विक्री केली जाईल. प्राधिकृत अधिकारी/ तारण धनको हे कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या दावा/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. विक्रीसाठी ठेवलेल्या परिसराच्या संबंधीत बोली सादरीकरणानंतर विचारात घेतले जाणार नाही. ३. बोली सादर करण्यापूर्वी मिळकतिची तपासणी करणे आणि त्याचे समाधान करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी असेल

४. सादर करावयाची सदर बोली रक्कम ही राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदारांनी पुढील प्रस्ताव रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढविणे.

. यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्रीचा भाग म्हणून विचारात घेतली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांचा इअर परत केला जाईल. . इअरवर कोणतेही व्याज नाही. यशस्वी बोलीदारांनी आधी भरलेल्या इअरसह त्याच दिवशी किंवा प्राधिकत अधिकाऱ्याने बोलीची किंमत स्विकारल्याच्य देवशी किंवा प्राधिकत अधिकाऱ्याने बोलीची किंमत स्विकारल्याच्या दिवशी किंवा त्यापवींच्या विक्री किंमतीची २५% जमा केली पाहिजे आणि शिल्लक रक्कम विक्रीच्या १५ दिवसांच्या रोजीस किंवा पूर्वी जमा करावी लागेल. सदर लिलाव विक्री तारण धनको म्हणजेच दी सिटी को – ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबईच्या पुष्टीकरण अधीन असेल. यशस्वी बोलीदाराने रक्कम जमा न केल्यास आधीच जमा केलेले संपूर्ण पैसे जप्त केले जातील आणि सदर मिळकत पुन्हा लिलाव करण्यात येईल भाणि कसूरवार बोलीदाराचा सदर मिळकत/रक्कमेच्या संदर्भात कोणताही दावा/अधिकार नसेल.

. खरेदीदारांना प्रयोज्य असलेले मुद्रांक शुल्क/नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि तसेच कोणाकडे देय असलेले सांविधानिक/अ–सांविधानिक थकीत, कर ल्यांकन शुल्क इ. भरावे लागेल . प्राधिकृत अधिकारी/बँक सर्वोच्च प्रस्ताव स्विकारण्यास बांधील नाही आणि सर्व प्रस्ताव स्विकारण्याचा किंवा नाकरण्याचा/पुढे ठकलण्याचा/ रद्द करण्याच

केंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळेस लिलाव प्रक्रियेतन मिळकत किंवा त्याचा कोणताही भाग काढण्याचा सर्वस्वी अधिकार आणि स्वेच्छा आहे. ९. सदर विक्री प्रमाणपत्र हे फक्त खरेदीदार यांच्या नावे जारी केले जाईल आणि इतर कोणत्याही नावे जारी केले जाणार नाही. ०. बोलीदारांनी विक्रीच्या सर्व अटी आणि शर्ती वाचल्या आणि समजून घेतल्याचे समजण्यात येईल आणि ते बांधील असतील. (मे. पद्मावती एंटरप्रायजेस- मालक श्री. गिरिष बाबुलाल लोढाया (कर्जदार) आणि हमीदार म्हणजेच १. श्री. निमिष बाबुलाल लोढाया २. श्रीम. रश्मी निमिष

बाबुलाल लोढाया ३. श्रीम. रिध्दी गिरीष लोढाया यांच्या संबंधीत पक्षकारांना याद्वारे सुचित करण्यात येते की, सध्याची लिलाव दिनांक: १५.०६.२०२४ द.

८.०० रोजीस दिलेल्या शाखा पत्त्यावर उपस्थित रहावे.)

१) सदर प्रकाशन हे वरील सदर कर्ज खात्याच्या कर्जदार/ हमीदार/ मालक/गहाणदारांना ३० दिवसीय सूचना सुद्धा आहे) तारण मालमत्ता कमी करण्यासाठी कर्जदाराला उपलब्ध नेळेच्या संदर्भात, सरफैसी कायद्याच्या ५.१३ च्या सब सिक्युरिटी (८) च्या आधीच्या बाबींकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जात आहे.

> श्री. विनोद बी. चव्हाण प्राधिकत अधिकारी दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

AUTOCOP (INDIA) PRIVATE LIMITED - (IN LIQUIDATION)

AUTOCO- INDIA PRIVATE LIMITED - IN ENGINATION
E-AUCTION SALE NOTICE TUNDER IBC, 2016
CIN: U74999MH1991PTC063312

Reg. Office: Plot No. F.14, Additional Industrial, MIDC, Ambad, Nashik-422010(MH)
Sale under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code. 2016
Notice is hereby given to the public in general that the process of Sale of 'Autocop (India) Private Limitec
Indiadation' (Corporate Debtor/CD) and/ or its Assets under the provisions of Insolvency and Bankrupt
Code, 2016 and Regulations there under, is scheduled to take place on 60.6.0.2024. The E-Auction W

bocc, Add and Associations and the Charles and the Conducted on AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS. The Auction will be conducted by the undersigned through E-Auction service provider, auction tiger rise website https://mcitauction.auctiontiger.ne .						
	(Amount in Rs.)					
SR NO.	DESCRIPTION	RESERVE PRICE	EMD	INCREMENTAL BID AMOUNT		
Option A: Sale of the Corporate Debtor as a Going Concern Date and time of E - Auction: 06.06.2024 From 11:00 AM to 12:30 PM						

Sale of the Corporate Debtor as a Going 19,00,00,000 1,90,00,000 5,00,000 Concern (Under Regulation 32(e) of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016)

Process) Regulations, 2016)

Factory Land and Building:
- Situated at Plot No. F-14, Additional Industrial, MIDC Ambad, Nashik-422010.
- Situated at Plot No. 22, EPIP, Phase II, Village Thana, Baddi, Tehsil Nalagarh, Dist. Solan, Himachal Pradesh - 173205.

Plant & Machinery:
- Situated at Plot No. F-14, Additional Industrial, MIDC Ambad, Nashik-422010.
- Situated at Plot No. 22, EPIP, Phase II, Village Thana, Baddi, Tehsil Nalagarh, Dist. Solan, Himachal Pradesh - 173205.

Securities and Financial Assets:
- Non-Current Investments Leans & Advances Inventories Trade Receivables

Securities and Financial Assets:
- Non-Current Investments, Loans & Advances, Inventories, Trade Receivables, Cash & Bank Balances and Other Assets of the Company, not covered elsewhere above.

nd Time of Auction Thursday, 06.06.2024 from 11:00 AM to 02:30 PM Date and Time of Auction Last Date for Submission of EOI Friday, 24.05.2024 before 05:00 PM
Physical Inspection Date and Time
1:00 AM to 05:00 PM
Last Date for Submission of EMD Monday, 03.06.2024 before 05:00 PM

IERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION ARE AS UNDER:

1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" an E-Auction will be conducted on AS IS WHICH E 19 AS IS WHI

AND NO RECOURSE BASIS through approved service provider Mis. E-procurement technologies Limited (Auction Tiger). Interested Applicants may refer to the Complete E-Auction Process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of E-Auction sale available on website https://notlauction.auctionfiger.net. Contact: Mr. Praveen kuman Thevar - 9722778829 - 079 6813 6854/55/51 079-6813 6800. E-mail: praveen.thevar@auctiontiger.net 8

Date: 10.05.2024

The Liquidator has right to accept or cancel or extend or modify, etc. any terms and conditions of E- Auction at any time. He has right to reject any of the bids without giving any reasons. EO/IDocuments submission deadline is 05:00 PM IST on 24.05.2024, EMD (i.e. 10 % of Reserve Price) submission deadline is 05:00 PM IST on 03.06.2024 & E-Auction will be conducted from 11:00 AM till 02:30 PM IST on 06.06.2024.

Mr. Amit C. Podda

(Elquidator) Autocop (India) Private Limited IBBI / IPA-001 / IP-P00449 / 2017-18 / 10792 Communication Address: 3rd Floor, Meera Apartments Above Durva Restaurant, Opp. Yeshwant Stadium Dhantoli, Nagpur-440012 E-mail Id: cirp.autocop@gmail.com



बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४५/४७, वीर निरमन मार्ग, मुंबई ४०० ००१ | **टेली.नं.**: ०२२–६१४९७००० इमेल आईडी: legal@bajajelectricals.com, वेबसाइट : www.bajajelectricals.com CIN: L31500MH1938PLC009887

नोटीस

(कंपनीच्या इक्रिटी भागधारकांनी नोंद घेण्यासाठी) विषय: गुंतवणूक शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) सस्पेंस खात्यामध्ये कंपनीच्या

इक्रिटी शेअर्सचे हस्तांतरण ही सूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित करण्यात आलेल्या, गुंतवणूक शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (''नियम'')

आणि त्यामधील सुधारणा यांसह कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') चे कलम १२४ (६) च्या तरतदींनसार प्रकाशित करण्यात येत आहे. अधिनियमाचे कलम १२४ (६) तसेच नियम यांमध्ये सलग (७) वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी भागधारकांना लाभांश प्रदान करण्यात आलेला नाही किंवा भागधारकांद्वारे दावा करण्यात आलेला नाही अशा लाभांशाच्या संबंधातील सर्व शेअर्सचे आयईपीएफ सस्पेंस खात्यामध्ये हस्तांतरण

करण्याच्या तरतूदी समाविष्ट आहेत. नोंदींमधून असे दिसून आलेले आहे की कंपनीच्या काही भागधारकांनी वित्तीय वर्ष २०१६–१७ साठी लाभांशामधून त्यांच्या लाभांशाची वटवणी केलेली नाही आणि हे लाभांश सलग सात (७) वर्षे अनक्लेम्ड (दावा न केलेले) राहिलेले आहेत.

नियमांमध्ये नमूद केलेल्या विविध आवश्यकतांचे पालन करून, योग्य ती कृती करण्यासाठी, नियमांच्या अंतर्गत आयर्डपीएफ सस्पेंस खात्यामध्ये हस्तांतरीत करण्याकरिता ज्यांचे इक्विटी शेअर्स पात्र आहेत त्या संबंधित भागधारकांशी कंपनीने व्यक्तिशः संपर्क साधलेला आहे

कंपनीने अशा भागधारकांचा आणि आयईपीएफ सस्पेन्स खात्यामध्ये हस्तांतरण करण्यासाठी शेअर्सचा संपूर्ण तपशील तिच्या www.bajajelectricals.com या वेबसाइटवर अपलोड केलेला आहे.

भागधारकांना अशी शिफारस करण्यात येते की असा दावा न केलेला लाभांश आणि आयर्डपीएफममध्ये हस्तांतरीत केलेले शेअर्स हे दोन्हीही, यामध्ये अशा शेअर्सवर उपार्जित झालेले सर्व लाभ समाविष्ट, जर असल्यास, नियमांच्या अंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर, त्यांना आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत प्राप्त करण्यासाठी दावा करता येऊ शकेल. **सोमवार, ९ सप्टेंबर २०२४** पर्यंत भागधारकांना इक्विटी शेअर्सच्या संबंधात वैध दावा प्राप्त न होण्याच्या बाबतीत, कंपनी ही नियमांमध्ये स्थापित आवश्यकतांचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने, नियमांमध्ये निर्धारित प्रक्रियेप्रमाणे आयर्डपीएफमध्ये शेअर्सचे हस्तांतरण करेल. कपया याची नोंद घ्या की अशी दावा न केलेली लाभांश रक्कम व आयर्डपीएफमध्ये हस्तांतरीत करण्यात आलेले इक्विटी शेअर्स यांच्या संबंधात कंपनीकडे कोणतेही दावे करता येणार नाहीत.

जर भागधारकांना विषय वस्तुवरील कोणत्याही शंका असल्यास, ते कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्ट, मेसर्स लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्या कार्यालयामध्ये, युनिट : बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई – ४०००८३ येथे त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. दुरध्वनी क्रमांक : ०२२ – ४९१८६००० फॅक्स क्रमांक : ०२२ – ४९१८६०६० ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in वेबसाइट : www.linkintime.com. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी, तुम्ही कंपनीला legal@bajajelectricals.com येथे ईमेलदेखील करू शकता.

> बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता प्रशांत दळवी मुख्य अनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव

कर्ज वसुली न्यायाधिकरण- १ मुंबई

स्थळ : मुंबई

दिनांक : १० मे, २०२४

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५

(५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ. ए. क्र. १९१ सन २०२३ आयडीबीआय बँक लि

...अर्जदा विरुद्ध आदित्य राजेंद्र माळी आणि डतर .प्रतिवार्द

प्रतिवादी आदित्य राजेंद्र माळी १०-ए, नोबल सिटी, एदालजी रोड, ठाणे ४००६०१ येथे देखील फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, बिल्डिंग क्र. बी-११, बी विंग, क्रिन आर्च को-ऑप. हौ. सो. लि., दिपक हॉस्पिटलच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७ प्रतिवादी आरती राजेंद्र माळी १०-ए, नोबल सिटी, एदालजी रोड, ठाणे ४००६०१ येथे देखील फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, बिल्डिंग क्र. बी-११, बी विंग, क्रिन आर्च को-ऑप. हौ. सो. लि., दिपक हॉस्पिटलच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७ प्रतिवादी जेसिका आदित्य माळी पलॅट क्र. ३०४, ३रा मजला, बिल्डिंग क्र. बी-११, बी विंग, क्रिन आर्च को-ऑप. हौ. सो. लि., दिपक हॉस्पिटलच्या मागे, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७ प्रतिवादी कमलजीत बिन्नी देवी

रोड, पवई, मुंबई ४०००७२

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/१९१/२०२३ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०१/०२/२०२४

बिल्डिंग क्र. १/४०९, एमएमआरडीए बिल्डिंग, तंगा डेव्हलपर्स, मिलिंद नगर, जे व्ही लिंक

रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २३,३४,०२६/- च्या कर्जाच्या वसुलीसात तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचन जारी केली.

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थ सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश दे

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कार दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तीच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अन्. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला <u>०४/०६/२०२४</u> रोजी दुपारी १२:०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांन

सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. ाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **१७ एप्रिल, २०२४** रोजी दिले



प्रबंधव

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई.

सही/